

राज्यातील महाविद्यालयांचे नॅक/ एनबीए मुल्यांकन करून घेण्याबाबतच्या परिस स्पर्श योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरीय, विद्यापीठ स्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्या गठीत करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२७९/विशि-३

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
४ था मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : ०२ जून, २०२३

**वाचा-** शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२७९/विशि-३ दिनांक १९ एप्रिल, २०२३

### प्रस्तावना-

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या PARAMARSH योजनेच्या धर्तीवर राज्यातील नॅक मुल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांचे नॅक मुल्यांकन होण्याच्या दृष्टीने परिस- स्पर्श योजना सुरु करण्यास संदर्भाधीन दिनांक १९.०४.२०२३ च्या शासन निर्णयान्वये शासन मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सदर शासननिर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य स्तरीय समिती, विद्यापीठ स्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समित्या गठीत करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून राज्य स्तरीय समिती गठीत करण्याची तसेच विद्यापीठ स्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समितीची रचना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

### शासन निर्णय-

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या PARAMARSH योजनेच्या धर्तीवर राज्यातील नॅक मुल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांचे नॅक मुल्यांकन होण्याच्या दृष्टीने परिस- स्पर्श योजनेच्या अंमलबजावणीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे.

अ.क्र.	समितीतील सदस्य	पद
१	प्रधान सचिव/ सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग	अध्यक्ष
२	राज्य प्रकल्प संचालक, रुसा संचालनालय, मुंबई	सदस्य
३	कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे	सदस्य
४	विभागीय समन्वय, NAAC, बंगळूर	सदस्य
५	कुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई	सदस्य
६	कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर	सदस्य
७	कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव	सदस्य
८	कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद	सदस्य
९	कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती	सदस्य
१०	कुलगुरु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर	सदस्य
११	कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड	सदस्य

१२	डॉ. अजय भामरे, आरएडीव्ही, मुंबई	सदस्य
१३	डॉ. उर्मिला डबीर, केवलरमानी कन्या महाविद्यालय, नागपूर	सदस्य
१४	संचालक, तंत्र शिक्षण, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई	सदस्य
१५	संचालक, उच्च शिक्षण, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे	सदस्य
१६	उपसचिव, (विशि), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
१७	उपसचिव (तांशि), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
१८	डॉ. प्रमोद पाब्रेकर, वरिष्ठ सल्लागार, राज्य प्रकल्प संचालनालय, रुसा, मुंबई	सदस्य सचिव

याशिवाय विद्यापीठ स्तरीय समिती व जिल्हास्तरय समितीची रचना खालील प्रमाणे राहिल.

विद्यापीठ स्तरीय समिती-

अ.क्र.	समितीतील सदस्य	पदनाम
१	संबंधित विद्यापीठाचे कुलगुरु किंवा कुलगुरुंनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती. (प्र- कुलगुरुच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली)	अध्यक्ष
२	विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण	सदस्य
३	विभागीय सहसंचालक, तंत्र शिक्षण	सदस्य
४	संबंधित विद्यापीठाचे उप कुलसचिव/ सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग	सदस्य
५	दोन जिल्हास्तरीय समित्यांचे सह-अध्यक्ष	सदस्य
६	कुलगुरुंनी नामनिर्देशित केलेला एक नॅक/ एन.बी.ए. मुल्यांकननिर्धारक	सदस्य
७	जिल्ह्यातील ए ग्रेड नॅक मुल्यांकन किंवा एनबीए मुल्यांकन असलेल्या अनुदानित महाविद्यालयाचा एक IQAC समन्वय- कुलगुरुंनी नामनिर्देशित केल्याप्रमाणे	सदस्य
८	जिल्ह्यातील ए ग्रेड नॅक मुल्यांकन किंवा एनबीए मुल्यांकन असलेल्या विना अनुदानित महाविद्यालयाचा एक IQAC समन्वय-कुलगुरुंनी नामनिर्देशित केल्याप्रमाणे	सदस्य
९	विद्यापीठाचे IQAC संचालक	सदस्य सचिव

जिल्हास्तरीय समिती-

अ.क्र.	समितीतील सदस्य	पदनाम
१	जिल्ह्यातील ए ग्रेड नॅक मुल्यांकन किंवा एनबीए मुल्यांकन असलेल्या अनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य	अध्यक्ष
२	जिल्ह्यातील ए ग्रेड नॅक मुल्यांकन किंवा एनबीए मुल्यांकन असलेल्या विना अनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य	सहअध्यक्ष
३	जिल्ह्यातील ए ग्रेड नॅक मुल्यांकन किंवा एनबीए मुल्यांकन असलेल्या विना अनुदानित महाविद्यालयाचा एक IQAC समन्वय	सदस्य
४	विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती (प्रशासन अधिकारी पदाच्या दर्जापेक्षा कमी नसलेली)	सदस्य

५	संबंधित विद्यापीठाचे उप कुलसचिव/ सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग	सदस्य
६	कुलगुरुंनी नामनिर्देशित केलेला जिल्ह्यातील एक नॅक/ एन.बी.ए. मुल्यांकननिर्धारक/ तज्ञ.	सदस्य
७	जिल्ह्यातील ए ग्रेड नॅक मुल्यांकन किंवा एनबीए मुल्यांकन असलेल्या अनुदानित महाविद्यालयाचा एक IQAC समन्वय	सदस्य सचिव

या रचनेनुसार संबंधित विद्यापीठांनी विद्यापीठ स्तरीय समिती आणि विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रानुसार जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करावी.

उपरोक्त विद्यापीठ स्तरीय समिती व जिल्हास्तरीय समित्यांचे गठण झाल्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मॅटॉर तसेच मॅटी महाविद्यालयांच्या संस्था संचालक/ प्राचार्य/ विभाग प्रमुखांना नॅक/ एनबीए मुल्यांकन प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राथमिक प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेद्वारे आयोजित करण्यात यावे. यासाठी अपेक्षित असलेला अनुज्ञेय खर्च महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेकडे उपलब्ध असलेल्या निधीतून प्रथमतः भागविण्यात यावा. या योजनेंतर्गत प्राथमिक प्रशिक्षण व प्रशासकीय खर्चासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेला अनुज्ञेय करण्यात आलेला निधी त्याप्रमाणात उपलब्ध करून देण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०६०२९६२५१९९७०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ. म. बाविस्कर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे स्वीय सहायक मंत्रालय, मुंबई.
३. कुलगुरु, सर्व अकृषी विद्यापीठे
४. कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे
५. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
६. संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७. सहसंचालक, उच्च शिक्षण, सर्व विभागीय कार्यालये.
८. सहसंचालक, तंत्र शिक्षण, सर्व विभागीय कार्यालये.
९. सर्व सह/उप सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती (विशि-३), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.